

सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यांना प्रादेशिक कार्यालय प्रभुख म्हणून घोषित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आस्था-२००६/प्र.क्र. १७/का.१५

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.
दिनांक : १९ ऑगस्ट, २००६.

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१०००/प्र.क्र.१२६/का.१५, दिनांक १५.११.२०००.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१०००/प्र.क्र.५२८/का.१५, दिनांक १२.०८.२००३
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-१००४/प्र.क्र.६२/का.१०, दिनांक ७.१२.२००५.
४) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे पत्र क्रमांक आस्था-१००५/ प्र.क्र.१४२/का.१/५८, दिनांक ०४.०९.२००६

शासन निर्णय : वरील अ.क्र.१ व २ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये उपसंचालक, अनुसूचित जमातीच्या जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व पुणे यांना कार्यालय प्रभुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अ.क्र.४ येथील शासन निर्णयान्वये अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांदरील "उपाध्यक्ष" पदासाठी सह आयुक्तांची नवीन ६ पदे निर्माण करण्यात आली आहेत. या सर्व सह आयुक्त तथा उपाध्यक्षांना त्या त्या समितीचे "प्रादेशिक कार्यालय प्रभुख" म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आवाधित होती.


०२. आता या शासन निर्णयान्वये सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर यांना "प्रादेशिक कार्यालय प्रभुख" म्हणून घोषित करण्यात येत आहे. उपरोक्त १ व २ येथील शासन निर्णय, दिनांक १५.११.२००० व १२.०८.२००३ अन्वये उपसंचालक (सं) यांना अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या कार्यालयांचे कार्यालय प्रभुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. त्याएवजी सर्व समित्यांचे उपसंचालक हे यापुढे त्या त्या समितीचे "आहरण व संवितरण अधिकारी" म्हणून द्वारा सांचीत उपरोक्त सर्व समित्यांचे नियंत्रण अधिकारी संचालक / जापनगारा २००४. पात्र नामांक. उपरोक्त सर्व समित्यांचे नियंत्रण अधिकारी संचालक / आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे हे राहतील.

०३. हा शासन निर्णय दितीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ चा भाग पहिला, उपदिभाग-एक मध्ये शासन निर्णय, दित विभाग क्र.विअप्र-१०००/प्र.क्र.४६/दिनियम, दिनांक ११

जुलै, २००९ अन्वये केलेल्या तरतूदीनुसार अ.क्र.२, नियम २ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकाराचा यापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

०४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेळ साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०८१९१७४११७००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नोंदाने,


(दृ. र. चांद्रिकापूरे)
अवर सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र, मुंबई / नागपूर

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर

सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,

ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

उपसंचालक, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे, पुणे, नाशिक,

औरंगाबाद, अमरावती, नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर

दित विभाग, व्यय-१४/विनियम/सेवा-८, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

सामान्य प्रशासन विभाग (का.१२), मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

कक्ष अधिकारी (का.१०) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

ना. सचिव / सहसचिव / उपसचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक

निवडनस्ती (का.१५), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.